

प्रति,

विषय:- उत्तम शैक्षणिक गुणवत्ता असलेल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचे उपक्रमांचे अहवाल छपाई करुन पुरवठा करण्यासाठी दरपत्रके मागविण्याबाबत.

राज्यातील ३५ जिल्हयांतील (प्रत्येकी १) उत्कृष्ट शाळांनी राबविलेल्या उपक्रमांचे अहवाल संग्रहित करुन पुस्तक रुपाने प्रकाशित करण्याचा या कार्यालयाचा मानस असून सदर पुस्तकाचा उपयोग राज्यातील सर्व शाळांना शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी मार्गदर्शक ठरेल. त्यानुषंगाने राज्यातील सर्व जिल्हयांतील प्रत्येकी एक याप्रमाणे उत्कृष्ट शाळांनी राबविलेल्या उपक्रमांचे अहवालांचे एकत्रिकरण करुन पुस्तकरुपात छपाई करुन पुरवठा करावयाचे आहे. पुस्तकरुपात सदर एकत्रित अहवाल छपाई करणसाठी पुढीलप्रमाणे स्पेशिफिकेशन राहिल.

Sr. no.	Specifications	
01	No. of Copies required (Number of copies required may be variable as per need)	5000
02	No. of Pages	116
	Cover Pages	4
	Total Pages	120
03	Paper Size	8.5 x 11
	Paper Material	Maplito
	Inside Paper GSM	90 GSM
	Cover GSM	216 GSM
04	Printing Side	Both Side
05	Printing Colour	4 Colour
06	Binding	Perfect

उपरोक्त नुसार ५,००० पुस्तके छपाई करुन जिल्हास्तरावर पुरवठा करण्यासाठी दर पत्रके मागविण्यात येत आहे. याबाबतच्या अटी व शर्ती पुढीलप्रमाणे-

- पुरवठादाराने सोबत जोडलेल्या प्रपत्रात त्यांचे दर नमूद करुन, सदर दरपत्रक पाकिटात सिलबंद करावे. त्यावर उत्तम शैक्षणिक गुणवत्ता असलेल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक

शाळांचे उपक्रमांचे अहवाल छपाई करून पुरवठा करण्यासाठी दरपत्रके असे स्पष्ट अक्षरात नमूद करावे.

२. पुरवठादाराने दरपत्रकासोबत पुढील दस्तावेज जोडावेत.
 - a) जीएसटी रजिस्ट्रेशनची प्रत
 - b) पॅन कार्डची प्रत.
 - c) इसारा रकमेपोटी (EMD) रू.२०,००० /-इतक्या रकमेचा SAMAGRA SHIKSHA SECURITY DEPOSIT ACCOUNT या नावाने कोणताही राष्ट्रीयकृत किंवा शेड्यूल कमर्शियल बँकेतून काढलेला व Payable at Mumbai असणारा धनाकर्ष.
- ३) पुरवठादाराने समग्र बाबींचा विचार करून दरपत्रके सादर करावीत. दरपत्रकात नमूद केलेल्या दरांब्यतिरीक्त कोणतीही रक्कम या कार्यालयाकडून मान्य केली जाणार नाही.
- ४) निवड झालेल्या पुरवठादास सेवाकराराच्या एकूण रकमेच्या ५% प्रमाणे अनामत रक्कम (Security Deposit) सादर करणे बंधनकारक राहिल
- ५) पात्र ठरलेल्या पुरवठादाराची इसारा रक्कम (EMD) त्यांच्याकडून अनामत सुरक्षा रक्कम (Security Deposit) सादर केल्यानंतर एक महिन्याच्या आत त्यांना परत करण्यात येईल. तसेच अपात्र असलेल्या (Unsuccessful) पुरवठादारांची इसारा रक्कम (EMD) निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दोन आठवड्यांच्या आत त्यांना परत करण्यात येईल.
- ६) पुरवठा आदेश दिल्यापासून पुरवठादास सदर अहवाल छपाई करून ४५ दिवसांत तालुकास्तरावर पोहोच करावे लागतील.
- ७) सर्व अहवालांवर महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचा लोगो व समग्र शिक्षा असे ठळक अक्षरांमध्ये छापून पुरवठा करावयाचा आहे.
- ८) पुरवठा आदेशामध्ये नमूद पुरवठ्यापेक्षा जादा पुरवठा केल्यास, जादाच्या पुरवठ्याबाबतच्या रकमेची अदायगी या कार्यालयाकडून केली जाणार नाही.
- ९) सदर अहवालांचा पुरवठा करतेवेळी त्यामध्ये शुध्दलेखन /व्याकरणाच्या चुका व सदोष मुद्रण राहणार नाही याची दक्षता पुरवठादारास घ्यावी लागेल.

- १०) आदेशाप्रमाणे अहवालांच्या पुवठ्याबाबत, विहित कालावधीपेक्षा विलंब झाल्यास विलंबाने पुवठा केलेल्या अहवालांच्या गणनामार्फत काढलेल्या किंमतीवर प्रति आठवडा ०.५% विलंब शुल्क आपल्या देयकामधून कपात करण्यात येईल.
- ११) सदर पुवठ्याबाबत कायदेशीर समस्या निर्माण झाल्यास, फक्त उच्च न्यायालय, मुंबई येथे अर्ज सादर करता येतील.
- १२) पुवठादाराने पुवठ्याअंती देयके सादर करावी. सदर देयकातून नियमानुसार TDS (IT+GST) व इतर करांची रक्कम कपात करून देयके अदा करण्यात येतील.
- १३) पुवठादारास देयके सादर केल्यानंतर एकूण देयक रकमेच्या ८०% रक्कम अदायगी करण्यात येईल. तदनंतर पुवठ्याबाबत या कार्यालयाची संपूर्ण खात्री झाल्यानंतर उर्वरित २०% रक्कमेची अदायगी करण्यात येईल.
- १४) देयके अदायगीस प्रशासकीय कारणास्तव विलंब झाल्यास देयक रकमेवर व्याज अनुज्ञेय असणार नाही.
- १५) पुवठादास, न्यायालयीन शुल्क ५००/- च्या स्टॅम्प पेपरवर अटी व शर्तीसह करारनामा सादर करावा लागेल.
- १६) उत्तम शैक्षणिक गुणवत्ता असलेल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचे उपक्रमांचे अहवाल छपाई करून पुवठा करण्यासाठी दरपत्रके करिता मागविण्यात आलेली दरपत्रके कोणतेही कारण न देता कोणतेही दरपत्रक किंवा सर्व दरपत्रके रद्द करण्याचे अधिकार मा. राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांना राहतील.
- १७) उत्तम शैक्षणिक गुणवत्ता असलेल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचे उपक्रमांचे अहवाल छपाई करून पुवठा करण्यासाठी उपरोक्त स्पेशिफिकेशनमध्ये बदल करण्याचे अधिकार मा. राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांना राहतील.
- १८) निवड करण्यात येणाऱ्या पुवठादाराची सेवा समाधानकारक नसल्यास, पुवठादारास कोणतेही कारण न देता पुवठा आदेश केव्हाही रद्द करण्याचा अधिकार मा. राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांना राहतील.

तथापि, आपणांस कळविण्यात येते की, आपले दरपत्रके दि. १८/०८/२०२२ रोजी दुपारी १५.०० वाजेपर्यंत सिलबंद लिफाफ्यात या कार्यालयास सादर करण्यात यावे.

-Sd-

कार्यालयीन टिपणी मा.रा.प्र.संचालक यांचे मान्यतेने

(डॉ वैशाली वीर)
उपसंचालक (प्रशासन/प्रकल्प)
म.प्रा.शि. प., मुंबई

प्रपत्र

दिनांक- १०८/२०२२

कामाचे स्वरुप	जीएसटी वगळता सर्वसमावेशक दर (रु.)	जीएसटी (%)	जीएसटी ची रक्कम (रु.)	एकूण रक्कम (रु.)
१	२	३	४	५=२+४
उत्तम शैक्षणिक गुणवत्ता असलेल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचे उपक्रमांचे ५,००० अहवाल छपाई करून जिल्हास्तरावर पुरवठा करणे.				

पुरवठादाराची स्वाक्षरी व हुद्दा